

महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री आणि मा.राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री/सह-पालकमंत्री म्हणून नियुक्ती करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक: जिपामं-१३२४/प्र.क्र.४७/र.-व.का.-२.
मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई. पिन ४०० ०३२.

तारीख : १८ जानेवारी २०२५.

वाचा :-

- १) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एमआयएन-२०२४/प्र.क्र.२२७/राशि-१, दि. १०.१२.२०२४.
- २) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२१५/राशि-१, दि. १९.१२.२०२४.
- ३) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक शाकानि-२०२४/प्र.क्र.८६(१)/र.-व.का.-१, दि. २१.१२.२०२४.

शासन निर्णय

महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री आणि मा.राज्यमंत्री यांची, पुढील तक्त्यातील स्तंभ (२) मध्ये नमूद जिल्ह्यांचे पालकमंत्री/सह-पालकमंत्री म्हणून, उक्त जिल्ह्यांच्या नावांसमोर स्तंभ (३) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे, याद्वारे, नियुक्ती करण्यात येत आहे:-

| अ.क्र. | जिल्हा | मा. मंत्री आणि मा. राज्यमंत्री यांचे नाव |
|--------|------------|--|
| (१) | (२) | (३) |
| १. | गडचिरोली | श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मा. मुख्यमंत्री |
| २. | ठाणे | श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, मा. उप मुख्यमंत्री |
| ३. | मुंबई शहर | श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, मा. उप मुख्यमंत्री |
| ४. | पुणे | श्री. अजित आशाताई अनंतराव पवार, मा. उप मुख्यमंत्री |
| ५. | बीड | श्री. अजित आशाताई अनंतराव पवार, मा. उप मुख्यमंत्री |
| ६. | नागपूर | श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे |
| ७. | अमरावती | श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे |
| ८. | अहिल्यानगर | श्री. राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील |
| ९. | वाशिम | श्री. हसन सकिना मियालाल मुश्रीफ |

| अ.क्र. | जिल्हा | मा. मंत्री आणि मा. राज्यमंत्री यांचे नाव |
|--------|-------------------|--|
| (१) | (२) | (३) |
| १०. | सांगली | श्री. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील |
| ११. | नाशिक | श्री. गिरीश गीता दत्तात्रय महाजन |
| १२. | पालघर | श्री. गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक |
| १३. | जळगांव | श्री. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील |
| १४. | यवतमाळ | श्री. संजय प्रमिला दुलिचंद राठोड |
| १५. | मुंबई उपनगर | अॅड. आशिष मिनल बाबाजी शेलार |
| | | श्री. मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा (सह-पालकमंत्री) |
| १६. | रत्नागिरी | श्री. उदय स्वरुपा रविंद्र सामंत |
| १७. | धुळे | श्री. जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल |
| १८. | जालना | श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे |
| १९. | नांदेड | श्री. अतुल लिलावती मोरेश्वर सावे |
| २०. | चंद्रपूर | डॉ. अशोक जनाबाई रामाजी उईके |
| २१. | सातारा | श्री. शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई |
| २२. | रायगड | कु. आदिती वरदा सुनिल तटकरे |
| २३. | लातूर | श्री. शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले |
| २४. | नंदूरबार | अॅड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे |
| २५. | सोलापूर | श्री. जयकुमार कमल भगवानराव गोरे |
| २६. | हिंगोली | श्री. नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ |
| २७. | भंडारा | श्री. संजय सुशीला वामन सावकारे |
| २८. | छत्रपती संभाजीनगर | श्री. संजय शंकुतला पांडुरंग शिरसाट |
| २९. | धाराशिव | श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक |
| ३०. | बुलढाणा | श्री. मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील) |
| ३१. | सिंधुदुर्ग | श्री. नितेश निलम नारायण राणे |
| ३२. | अकोला | श्री. आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर |
| ३३. | गोंदिया | श्री. बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील |

| अ.क्र. | जिल्हा | मा. मंत्री आणि मा. राज्यमंत्री यांचे नाव |
|--------|-----------|--|
| (१) | (२) | (३) |
| ३४. | कोल्हापूर | श्री. प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर श्रीमती माधुरी मीरा सतिश मिसाळ (सह-पालकमंत्री) |
| ३५. | गडचिरोली | अॅड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल (सह-पालकमंत्री) |
| ३६. | वर्धा | डॉ. पंकज कांचन राजेश भोयर |
| ३७. | परभणी | श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर |

२. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०११८१९०८३२३३०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(दिलीप देशपांडे)
शासनाचे उप सचिव.

प्रति,

- १) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राज भवन, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, यांचे सचिव, विधान भवन, मुंबई.
- ४) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, यांचे सचिव, विधान भवन, मुंबई.
- ५) मा. उप मुख्यमंत्री, नगरविकास, यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा. उप मुख्यमंत्री, वित्त व नियोजन, यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ७) सर्व मा.मंत्री/मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ८) मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद, विधान भवन, मुंबई.
- ९) सर्व मा.संसद सदस्य/मा.विधानपरिषद सदस्य/मा.विधानसभा सदस्य.
- १०) मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ११) सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई (प्रशासनिक विभागांच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुखांच्या निदर्शनास आणण्याच्या विनंतीसह).
- १२) सर्व जिल्हा पालक सचिव.
- १३) पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १४) आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.
- १५) पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.
- १६) महासंचालक, माहिती व जनसंपर्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई (प्रसिद्धीसाठी).

- १७) सर्व विभागीय आयुक्त (महसूल विभाग स्तरावरील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयांच्या निदर्शनास आणण्याच्या विनंतीसह).
- १८) सर्व पोलीस आयुक्त (पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, वगळून).
- १९) सर्व जिल्हाधिकारी (जिल्हा स्तरावरील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयांच्या निदर्शनास आणण्याच्या विनंतीसह).
- २०) सर्व महानगरपालिकांचे आयुक्त (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून).
- २१) सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक.
- २२) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

प्रत-

- १) सर्व सह/उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २) निवड नस्ती, र.-व-का.-२.